



BSE Limited
First Floor, New Trading Ring
Rotunda Building, P J Towers
Dalal Street, Fort, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051

May 24, 2025
Sc. No.- 18680

Dear Sirs/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Secretarial Standards of General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published today, *i.e.*, May 24, 2025, in The Financial Express (English edition) and Loksatta (Marathi edition) for giving information pertaining to the 80th Annual General Meeting of Tata Motors Limited (‘the Company’) to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means on Friday, June 20, 2025 at 3:00 p.m. (IST).

The above information is also available on the Company’s website at www.tatamotors.com.

This is for information of the Exchanges and the members.

Yours faithfully,
Tata Motors Limited

Maloy Kumar Gupta
Company Secretary

Encl: as above

TATA MOTORS LIMITED

Bombay House 24 Homi Mody Street Mumbai 400 001

Tel 91 22 6665 8282

www.tatamotors.com CIN L28920MH1945PLC004520

SWAN DEFENCE AND HEAVY INDUSTRIES LIMITED(Formerly known as Reliance Naval and Engineering Limited)
CIN: L3510G1997PL003393
Regd. Office: Pipavav Port, Post Uchayala, Via Rajula, Dist.- Amreli, Gujarat - 365560
email: info@swan.co.in or www.swan.co.in**I. EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025**

Particulars		Quarter ended March 31, 2025 (Audited)	Year ended March 31, 2025 (Audited)	Quarter ended March 31, 2024 (Audited)	Year ended March 31, 2024 (Audited)
1	Total Income	1207	1754	21	21
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-296	-1729	-385	-385
3	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-296	-1815	-385	-385
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-228	-1815	-385	-385
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-227	-18105	-384	-384
6	Equity Share Capital (Face value of share ₹ 10/- Each)	5282.22	5282.22	288.22	288.22
7	Other Equity (excluding Reserves/Reserves)		2492.76		
8	Earnings Per Share before extraordinary items (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
1. Basic:		-4.32	-51.51	-145.55	-145.55
2. Diluted:		-4.32	-51.51	-145.55	-145.55
9	Earnings Per Share after extraordinary items (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
1. Basic:		-4.32	-51.51	-145.55	-145.55
2. Diluted:		-4.32	-51.51	-145.55	-145.55

II. EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

Sl. No.	Particulars	Quarter ended March 31, 2025 (Audited)	Year ended March 31, 2025 (Audited)	Quarter ended March 31, 2024 (Audited)	Year ended March 31, 2024 (Audited)
1	Total Income	1207	1754	21	21
2	Profit Before Tax	-228	-1815	-385	-385
3	Profit After Tax	-228	-1815	-385	-385

The above Audited Financial Result of the Swan Defence and Heavy Industries Limited (Formerly known as Reliance Naval and Engineering Limited) for the quarter and year ended March 31, 2025 have been reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors at the respective meeting held on May 23, 2025.

b. The above financial results have been prepared and managed wherever necessary to make them comparable with current period.

c. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended March 31, 2025 financial results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Swan Defence and Heavy Industries Limited
(Formerly known as Reliance Naval and Engineering Limited)
Sd/-
Nikhil Merchant
Chairman & Managing Director
DIN: 09614798

KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED+16-1401, "GURUKRUPA" ASHOK NAGAR, HYDERABAD - 500020
CIN: L2842TG1979PL002485 Website: www.kakatiyacem.com**Extract of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2025 (Rs. in Lakhs)**

Sl. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2025 (Audited)	Quarter ended 31-03-2024 (Unaudited)	Quarter ended 31-03-2024 (Audited)	Year ended 31-03-2025 (Audited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1.	Total Income from Operations (net)	1965.09	1720.40	3085.86	892.29	1559.25
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(783.52)	(468.09)	66.91	(1358.25)	(152.68)
3.	Net Profit/(Loss) for the period (before tax after Exceptional and/or Extraordinary Items)	(783.52)	(468.09)	66.91	(1358.25)	(152.68)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(786.58)	(459.00)	141.77	(1330.53)	(134.45)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(844.63)	(459.00)	156.10	(1388.39)	(128.12)
6.	Equity Share Capital	777.39	777.39	777.39	777.39	777.39
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	---	---	---	2015.62	2174.21
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: (Rs.) Diluted (Rs.)	(10.12)	(5.90)	1.82	(17.12)	(1.73)

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its respective meetings held on 23.05.2025.
- These Financial Results are published pursuant to Regulation 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarter and Year ended 31.03.2025 Financial Results are available on the websites of BSE Ltd. (www.bseindia.com), National Stock Exchange of India Ltd (www.nseindia.com) and the Company's website at www.kakatiyacem.com.
- The Board has recommended a dividend of Rs. 3.00 per share (Face Value of Rs. 10/- each) for the year ended 31.03.2025.

FOR KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED
Sd/- P. VEERARAJ
Chairman & Managing Director

Place : Hyderabad
Date : 23-05-2025

NOTICE INVITING TENDER/PROPOSAL FOR CONDUCTING BUSINESS OF TEXTILE MANUFACTURING AND TRADING AT PLOT NO. 9-C, GIDC PANOLI, ANKLESHWAR, BHARUCH, GUJARAT

This is in the matter of Prafull Overseas Private Limited (CIN: U74899DL1990PT0041369) undergoing Corporate Insolvency Resolution Process (CIRP) vide Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi order dated April 01, 2025 bearing order no. CP (IB)413(ND)2024.

The Committee of Professionals of POPL under instructions of the Resolution of Creditors hereby invites sealed proposals/bids for conducting the business at Textile Manufacturing and Trading Unit of Corporate Debtor located at survey no. 189,190,191,192,200,201,207, "Panoli Industrial Estate", Plot No.9-C, GIDC Panoli, Nr. Kharod High School, Kharod-394116, Ankleshwar, Dist. Bharuch Gujarat, by way of a conducting agreement.

Bids will be accepted only electronically in password protected file. The bids must be submitted strictly as per instructions in the Tender documents. The bid must be submitted by the interested parties latest by May 31, 2025.

Place: Ahmedabad
Date: May 23, 2025
CS & P Amrishi N. Gandhi
IP Registration No.: IB2014-P022R/Professional
Registered Professional of POPL Overseas Private Limited
Registered Address of the Resolution Professional and Physical Address: 504, Shivkai Abasai, Opp. Shell Petrol Pump, Near Anand Nagar Bus Stop, Satellite, Ankleshwar, Gujarat-390015
Reg. Email id with BSE: amrishin@ip2025@gmail.com
Process specific Email id for correspondence: cip.prafull@gmail.com
The authorized by signing from: AA/21203062/20125203618
Date: 23/05/2025

JHAJJAR POWER LIMITED(An Aprava Energy Company)
Registered Office: Unit No. T-15 B, Saloon Ras Vlas, 3rd Floor, Plot No. D-1, Saket District Centre, Saket, New Delhi - 110 017. Tel: +91 11 4302 5608

Corporate Office: 7th Floor, Fulcom, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400 099.
Tel: +91 22 6758 8885; Fax: +91 22 6758 8811 / 8853
Website: www.aprava.com | CIN: U40104DL2009PLC374107

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2025

Jhajjar Power Limited (the "Company") hereby informs that the Audit Committee and the Board of Directors of the Company at their respective meetings held on Friday, 23 May 2025, inter alia, have considered and approved the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31 March 2025. (Results) alongwith the Auditors Report thereon, issued by the Statutory Auditors of the Company.

In accordance with Regulation 52 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), the aforesaid results are now being made available through a Quick Response Code ("QR Code") given below and the same are also published on the websites of the Company (<https://www.aprava.com/investor-and-compliance>) and the Stock Exchange i.e., BSE Limited (<https://www.bseindia.com/stock-share-price/debt-other/scrpcode/9520111/debt-corp-announcements/>).

For and on behalf of Board of Directors of Jhajjar Power Limited
Sd/-
Bhaskar Bhatnagar
Whole-time Director
DIN: 08309161
Date: 23 May 2025
Mumbai, India

Scan the QR Code to view the Results on the website of the Company

Scan the QR Code to view the Results on the website of BSE Limited

VINDHYA TELELINKS LIMITEDRegd. Office: Udyog Vihar, P.O. Chhorta, Haryana - 486 006 (M.P.)
CIN: L31300MP1983PL002134

Telephone: 07662 - 404040 • Fax No: 07662 - 400591
Email: headoffice@vtrv.com • Website: www.vtrv.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

Sl. No.	Particulars	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	12321.61	103712.27	129182.58	405440.17	408837.15
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	14816.00	5189.34	14457.79	26963.94	37671.97
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	14816.00	5189.34	14457.79	26963.94	37671.97
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	10994.33	3909.32	10834.94	20284.32	28268.81
5.	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1536.95)	(3468.95)	11067.94	13051.71	57953.04
6.	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	1185.09	1185.09	1185.09	1185.09	1185.09
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	---	---	---	383409.65	374081.90
8.	Basic & Diluted Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised)	92.77	32.99	91.43	171.16	238.54

Key Audited Standalone Financial Information of the Company is as under:

Sl. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	12320.85	103712.27	129182.58	405383.41	408837.15
2.	Profit before Tax	9126.09	3562.27	8596.34	15195.88	20616.09
3.	Profit after Tax	3814.97	2691.76	1922.12	11547.60	15505.55
4.	Total Comprehensive Income	115.44	683.59	1944.03	7002.25	20743.70

Notes: (1) The Board of Directors has recommended a dividend at the rate of ₹ 16/- (160%) per fully paid up equity share of face value of ₹ 10/- each for the year ended 31st March, 2025. The payment of dividend is subject to the approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting of the Company.

(2) The above is an extract of the detailed format of Audited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above quarterly and yearly results are available on the stock exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.vtrv.com. The same can also be accessed by scanning the given Quick Response (QR) code.

Date : 22nd May, 2025
Place : New Delhi

for Vindhya Telinklinks Limited
(Harsh V. Lodha)
Chairman
DIN: 00394094

TATA MOTORS LIMITEDRegistered Office: Bombay House, 24, Hornby Road, Mumbai - 400001.
Tel: +91 22 6655 8320 Email: info@tata.com

Website: www.tatamotors.com CIN : L28920MH1945PL004520

NOTICE OF THE 80th ANNUAL GENERAL MEETING

It is hereby given that the 80th Annual General Meeting ("AGM" / "Meeting") of Tata Motors Limited ("the Company") will be held on Friday, June 20, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder, read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 10/2022 dated December 28, 2022 and relevant circulars issued subsequently in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars").

In accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange Board ("SEBI") Circular Nos. SEBI/HO/CFD/CMDA/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMDO/CIR/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMDO/CIR/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/CMDO/CIR/2023/4 dated January 5, 2023, SEBI/HO/CFD/CMDO/CIR/2023/167 dated October 7, 2023 and SEBI/HO/CFD/CMDO/CIR/2024/133 dated October 3, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars"), along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard, the Company has sent the Notice convening the 80th AGM through electronic mode on Saturday, May 24, 2025 to Members whose email addresses are registered with the Company's National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depositories Services (India) Limited ("CDSL") (collectively referred to as "Depositories") ("DPs") / Registrar & Transfer Agent ("Registrar") ("RTA").

The Notice of the AGM of the Company along with the Integrated Annual Report for the Financial Year 2024-25 (the "Integrated Annual Report") of the Company is available on the website of the Company at <https://www.tatamotors.com/annual-reports/>. Additionally, it can also be accessed on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the Stock Exchanges, viz., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report to those Members who request for the same at info@tata.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID. The Company, in accordance with the Regulation 36(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is also sending letter to the shareholders who have not registered their email addresses with the Company, providing a direct web link to the Integrated Annual Report along with relevant details.

Members may attend and participate in the AGM only through V/OAVM facility, as indicated in the Notice of the AGM. Please note that there will be no provision for attending and participating in person at the AGM of the Company.

Instruction for remote e-Voting before and during the AGM:

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), the Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, the MCA Circulars and other applicable laws, the Company is providing the facility of remote e-Voting prior to the AGM and remote e-Voting during the AGM to enable its Members to cast their vote by electronic means for the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners maintained by the Depositories as of the cut-off date, i.e., Friday, June 13, 2025 ("cut-off date") shall only be entitled to avail the facility of remote e-Voting provided by NSDL, either prior to the AGM or during the AGM.

The remote e-Voting facility prior to the AGM would be available during the following period:

Commencement of e-Voting From 9:00 a.m. (IST) on Monday, June 16, 2025
End of e-Voting Upto 5:00 p.m. (IST) on Thursday, June 19, 2025

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The facility of e-Voting will be made available during the Meeting and the Members attending the AGM, who have not cast their votes prior to the Meeting, will be eligible to cast their votes through e-Voting during the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM may attend/participate in the AGM through V/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again at the AGM.

Registration of e-mail address with Company/DP and obtaining User ID and Password for e-Voting

Members holding shares in physical mode and who have not updated their email address with the Company are requested to update the same by writing at cg-unit@tata.com. Members holding shares in demat mode are requested to register/update their email address with their respective DPs. Alternatively, the Members may register their email addresses with MUFG Intime India Private Limited (Name changed from Link Intime India Private Limited with effect from December 31, 2024), the RTA of the Company, in order to receive the Integrated Annual Report by visiting the link <https://web.in.mpmis.mufg.com/> / Email@ cg-unit@tata.com or before 5:00 p.m. (IST) on Tuesday, June 3, 2025. The detailed process for registering email addresses is provided in the Notice convening the AGM. Any person holding shares in physical form and not individual Members, who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch and holding shares as of the cut-off date, i.e., Friday, June 13, 2025 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or the Company/RTA. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions for Members and e-Voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 or send a request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.com. However, if the person is a legally registered with NSDL for remote e-Voting, then the existing User ID and password of the said person can be used for casting vote. If the person forgot his/her password, the same can be reset by using "Forgot user Details/Password" or Physical user Reset Password option available at www.evoting.nsdl.com or by calling on 022 4886 7000. In case of individual Members holding securities in demat mode who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after sending the Notice and holding shares as of the cut-off date, i.e., Friday, June 13, 2025, may follow steps mentioned in the notes to Notice under "Access to NSDL e-Voting system".

Helpdesk for Individual Members holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository, i.e., NSDL and CDSL, are as given below:

Login type	Helpdesk details
Individual Members holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000

Individual Members holding securities in demat mode with CDSL

Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800-215-0911

